

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक २५ मार्च, २०१५ / चैत्र ४, १९३७ (शके)

- | | | |
|--|---|---------------------|
| (१) सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) आदिवासी विकास मंत्री | | |
| (३) उद्योग मंत्री | | |
| (४) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री | | |
| (५) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ५२

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने जमिनीचे बेकायदेशीररित्या अभिहस्तांतरण केल्याबाबत

- (१) * १४१९३ श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाकडून बाजार समितीच्या जमिनीचे बांधकाम व्यावसायिकाला बेकायदेशीररित्या अभिहस्तांतरण करण्यात आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने श्री. छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार सहकारी गृहचरणा संस्था मर्या. पुणे यांना मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीचे अभिहस्तांतरण केले आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

मोताळा (जि.बुलढाणा) येथे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नसल्याबाबत

- (२) * १४७६२ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मोताळा (जि.बुलढाणा) येथे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील प्रत्येक तालुक्यात मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह असावे ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, मोताळा (जि.बुलढाणा) येथे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मंजूर करून त्वरीत बांधकाम करणेसाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय. हे खरे आहे.

अनुसूचित जाती मुलामुलींसाठी शासनामार्फत एकूण ३८१ शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. याअंतर्गत, बुलढाणा जिल्ह्यात एकूण १४ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. मोताळा, जि.बुलढाणा येथे शासकीय वसतिगृह मंजूर करण्यात आलेले नाही. तथापि, बुलढाणा येथे २ शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत.

(२) नाही.

(३) व (४) विदर्भातील ज्या तालुक्यांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची शासकीय वसतिगृहे नाहीत, त्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृह सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

**मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर ते तलासरी
अच्छाड पर्यतच्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत**

- (३) * १२२५५ श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर ते तलासरी अच्छाड पर्यतच्या सुमारे ११० किमी अंतरामधील रस्त्यांची अनेक ठिकाणची विविध कामे अपूर्णावस्थेत आहेत हे खरे आहे काय,
- (२) तसेच उपरोक्त भागातील रस्त्यांची कामे अत्यंत धीम्या गतीने सुरु असून चौपदरीकरणानंतर सहा पदरीकरणासाठी संपादीत केलेल्या वन जमिनी व शेतकऱ्यांच्या जमिनीवर तयार करण्यात येत असलेले रस्ते काही भागात चार पदरी तर अन्य ठिकाणी सहा पदरी असल्याने तसेच रस्त्यावर योग्य त्या प्रकारे दिशादर्शक फलक न लावल्यामुळे व सदरहु हायवेवर मोठे अपघात झाल्यावर वाहतुक सुरळीत करण्याकरिता क्रेनची उपलब्धता नसल्याने तसेच वाहतूक पोलिस काही प्रकरणी दुर्लक्ष करत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत सुरु असलेल्या प्रकल्पाची (आच्छाड ते घोडबंदर) एकुण लांबी ११५.४०० कि.मी. असून सद्यःस्थितीत १.३० कि.मी डाव्या बाजूला व १.९८० कि.मी. उजव्या बाजूला काम शिल्लक आहे. उर्वरित लांबीत मौजे डेकळे व मौजे सातवली येथील १.९१० कि.मी. लांबी वगळता उर्वरित काम एप्रिल २०१५ अखेर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

(२) हे खरे नाही.

सहापदरीकरणाचे काम शिल्लक असलेल्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत.

अपघात झाल्यावर वाहतूक सुरळीत करण्याकरीता क्रेनची उपलब्धता आहे. गरज पडल्यास उद्योजकाकडून अतिरिक्त क्रेन उपलब्ध केल्या जातात. पोलीस खात्यामार्फत वाहतूक नियमन व पेट्रोलिंग करण्यात येते. तसेच कसूरदार वाहनचालकांवर केसेस करून दंडात्मक शुल्क आकारण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद येथील संत तुकाराम मुलांच्या शासकीय
वसतिगृहात सोयी सुविधा पुरविण्याबाबत**

(४) * १३२४६ श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद येथील संत तुकाराम मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे सोयीसुविधा मिळत नाहीत म्हणून अनेक निवेदने दिली असूनही वसतिगृह प्रशासन त्याची दखल घेत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी जबाबदार असलेले अधिकारी कोण आहेत,

(३) असल्यास, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणा-या या वसतिगृहातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी शासनाने चौकशी समिती नेमली आहे काय, असल्यास चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही तथा कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) नाही. हे खरे नाही.

औरंगाबाद येथील संत तुकाराम शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सोयीसुविधा मिळणेबाबत निवेदने दिलेली होती. परंतु, अत्यावश्यक सोयी-सुविधांसंदर्भात प्राप्त तरतुदीनुसार सोयी-सुविधा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात आल्या आहेत. अन्य सोयीसुविधांसंदर्भातील तरतूद माहे जानेवारी, २०१५ मध्ये उपलब्ध करून सर्व देय सोयीसुविधा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात आल्या आहेत.

(२), (३) व (४) माहे जानेवारी, २०१५ मध्ये तरतूद प्राप्त झाल्यामुळे सर्व देय सोयीसुविधा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या आहेत. सबब, कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही.

**वरोरा तालुक्यातील (जि.चंद्रपूर) मार्डा गावानजीकच्या वर्धा नदीवरील सिमेंट
बंधाऱ्याचे काम बंद करण्याचे एमआयडीसीने आदेश दिल्याबाबत**

(५) * १४२५४ श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वरोरा तालुक्यातील (जि.चंद्रपूर) येथील मार्डा गावानजीकच्या वर्धा नदीवर ११४ कोटी रुपये खर्च करून सिमेंट बंधारा बांधण्याच्या कामाला मागील वर्षापासून सुरुवात झाली असताना व बंधाऱ्याचे काम सुरु असताना अचानक एमआयडीसीने काम बंद करण्याचे आदेश दिल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त काम बंद करण्याच्या आदेशामुळे प्रकल्पात काम करणारे अधिकारी व कामगार असे ५०० जण बेरोजगार झाले आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकल्पाचे काम बंद करण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, हे काम सुरु करून बेरोजगारांना दिलासा देण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. सुभाष देसाई : (१) वरोरा तालुक्यातील (जि.चंद्रपूर) गावालगत असलेल्या वर्धा नदीवर सिमेंट बंधारा बांधण्याच्या कामाला मे. वर्धा पॉवर कंपनी व जि.एम.आर. कंपनी यांनी करारानुसार भांडवली अंशदान न दिल्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सदर कामाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे.

(२) व (३) वर्धा नदीवरील सिमेंट बंधारा बांधण्याच्या कामासंदर्भात मे. वर्धा पॉवर कंपनी व जि.एम.आर. कंपनी, वरोरा व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामध्ये करारनामा करण्यात आला होता. त्या करार नाम्यानुसार जमिन विद्युत कंपन्यांना बंधा-याच्या बांधकामाच्या खर्चाचा ५० टक्के वाटा उचलावयाचा होता. त्यानुसार सदर कंपन्यांनी २५ कोटीचा भरणा केलेला आहे. तदनंतर सदर कंपन्यांनी त्यांचे भांडवली अंशदान देणे बंद केल्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सदर बंधा-याचे काम तात्पुरते स्थगित केले आहे.

(४) सदर बंधान्याचे काम पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीने मे. वर्धा पॉवर कंपनी व जि.एम.आर कंपनी या दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, मओविम यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार या दोन्ही कंपन्याकडून महामंडळास भांडवली अंशदान प्राप्त झाल्यास सदर बंधा-याचे काम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने बेकायदेशीर खर्चासंबंधी
पावत्या दाखल करून देयक उचलल्याबाबत

(६) * १४४६६ श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू येथील सन २००२ ते २००५ या कालावधीमध्ये समितीकडून बिअर बार आणि हॉटेल वरील बेकायदेशीर खर्चासंबंधी पावत्या दाखल करून बिल (देयक) उचलण्यात आल्याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याबाबत जिल्हा उपनिबंधक परभणी यांनी चौकशी करून गोपनीय अहवाल शासनाकडे पाठविला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच किती रक्कमेची देयके अदा करण्यात आली आहेत व अशी देयके ग्राह्य धरण्यात येतात काय,

(४) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार अशा प्रकारची देयके मंजूर करणा-यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) चौकशी करण्यात आलेली आहे.

(३) सन २००२ ते २००५ या कालावधीमध्ये एकूण रु. ८३,८९०/- रकमेची देयके भेटी व समारंभ खाते या शिर्षाखाली खर्च करण्यात आलेली आहेत. या खर्चास लेखा परिक्षणामध्ये कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही. तसेच बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये त्यास मान्यता घेण्यात आलेली असली तरी सदर देयकांची विधीग्राह्यता तपासण्यात येत आहे.

(४) होय. सहायक निबंधक, सहकारी संस्था, सेलू यांचे चौकशी अहवालाच्या आधारे बाजार समितीचे संचालक मंडळाने बाजार समितीचे सचिव यांना एक महिन्यासाठी निलंबित केले होते. सदर खर्चाची विधीग्राह्यता तपासल्यावर आवश्यकतेप्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये
स्थानिक उमेदवारांची भरती झाली नसल्याबाबत**

(७) * १४५७७ श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये ८० टक्के स्थानिक उमेदवारांची नोकरभरती करणे गरजेचे असून ती झाली नसल्याचे दिनांक १२ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच परप्रातियांना राज्यात नोकरी देतांना महसूल विभागाकडून अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असताना स्थानिकांना डावलून परप्रातियांना नोकरीत समाविष्ट करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

औद्योगिक आस्थापनांमध्ये स्थानिक लोकांचे प्रमाण शासन निर्णय दिनांक १७/११/२००८ नुसार राखण्याचे निर्देश आहेत. शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात कमीत-कमी १५ वर्षे वास्तव्य असलेली व्यक्ती ही स्थानिक व्यक्ती म्हणून समजली जाते. नागपूर जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये स्थानिक लोकांचे प्रमाण शासन निर्णय दिनांक १७/११/२००८ नुसार राखण्यात आलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील अनुसूचित जाती आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचा-यांना वेतन मिळाले नसल्याबाबत**

(८) * १५०५६ श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनुसूचित जाती आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना माहे जुलै, २०१४ पासून वेतन मिळाले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वेतन अदा न करण्याची कारणे काय आहेत व वेतन अदा करण्याच्या दृष्टीने केलेल्या कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१), (२) व (३) होय, हे अंशतः खरे आहे.

सदर योजनेसाठी सुरुवातीस रु.११०६.९० लक्ष निधी मंजूर करण्यात आला होता. तथापि, आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचेकडून प्राप्त अंदाजानुसार रु.१४२६.२२ लक्ष निधीची आवश्यकता होती. सबब, पुरेशी तरतूद उपलब्ध न होऊ शकल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे माहे जुलै, २०१४ पासून वेतन प्रलंबित आहे.

तथापि, तरतूद उपलब्ध होताच सदर वेतनाचे प्रदान करण्यात येईल.

**राज्यातील आश्रम माध्यमिक शाळेशी निगडीत असलेल्या
शाळा अनुदानापासून वंचित असल्याबाबत**

(९) * ६३९० श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील समाजकल्याण विभागामार्फत आश्रम माध्यमिक शाळेशी निगडीत असलेल्या १४८ शाळा अनुदानापासून वंचित असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात उघडकीस आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच शासनाने वेतननिश्चिती न केल्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत व्ही.जे.एन.टी.१४८ कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे १७०० कर्मचा-यांना २७ महिन्यांचे वेतन दिले नसल्याने या कर्मचा-यांनी दिनांक ८ डिसेंबर, २०१४ पासून सुरु झालेल्या नागपूर येथील अधिवेशनात आत्मदहनाचा इशारा दिला, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग १ व २ बाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राजकुमार बडोले : (१) व (२) होय.

(३) शासन निर्णय दि.२६.०६.२००८ व दि. ३१.०८.२००९ अन्वये राज्यात विजाभज आश्रमशाळेच्या १४८ कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता देण्यात आलेली आहे. सदर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना उच्चाधिकार समितीची मान्यता नसल्याने पदांना मान्यता देण्याचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीस सादर करण्यात आला होता. उच्चाधिकार समितीने प्रस्ताव मा.वित्त मंत्री आणि मा.मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने फेरसादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रस्ताव उच्चाधिकारी समितीस फेरसादर करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सायन-पनवेल हायवे येथील रस्त्याचे बांधकाम व टोल
वसूली कंत्राटात गैरव्यवहार झाल्याबाबत**

(१०) * १४१८० श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील सायन-पनवेल हायवेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून टोल नाक्याचे बांधकाम बेकायदा असून त्याकरीता वन आणि पर्यावरण विभागाची परवानगी घेण्यात आली नाही तसेच सुरुवातीला प्रकल्पाची किंमत ८४५ कोटी रुपये होती त्यात वाढ करून १ हजार २०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर सायन-पनवेल हायवेच्या बांधकामात आणि टोल वसूली कंत्राटात मोठा गैरव्यवहार झाल्याने याबाबत चौकशीची मागणी केली असल्याचे दिनांक ७ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

सामाजिक न्याय विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत

(११) * १५०१० श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सामाजिक न्याय विभागात ३४ टक्के पदे रिक्त असल्याने, मागास प्रवर्गातील व्यक्तींचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या योजनांची पुरेशा कर्मचा-याअभावी प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही तसेच योजनांची माहितीही ग्रामीण जनतेपर्यंत पोहचत नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एकूण वर्गनिहाय किती पदे रिक्त आहेत व शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच सदर योजनांचा तळागाळातील लोकांना लाभ मिळण्यासाठी सामाजिक न्याय विभागातील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कार्यवाही केली नसल्यास ती किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) सामाजिक न्याय विभागात सुमारे २४ टक्के पदे सध्या रिक्त आहेत. सदर रिक्त पदांच्या अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकारी/ कर्मचारी यांचेकडे सोपवून योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

(२) समाजकल्याण आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील गट अ ची २३ पदे, गट ब ची ५३, गट क ची ७२० पदे व गट ड ची ३४५ पदे रिक्त आहेत. गट-अ व गट-ब ची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही शासनस्तरावरून करण्यात येत असून, गट-क ची पदे समाजकल्याण आयुक्तालय स्तरावर तर गट-ड ची पदे प्रादेशिक उप आयुक्त/सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, यांचेस्तरावर भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**जालना ते नाव्हा-सिंदखेडराजा या राष्ट्रीय महामार्गाच्या
डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत**

(१२) * ७८३४ श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जालना ते नाव्हा-सिंदखेडराजा या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सार्वजनिक बांधकाम वा रस्ते विकास महामंडळाकडून कोणताही अभियंता प्रत्यक्ष कामावर हजर नसल्याने गुत्तेदार कामचुकारपणा करत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालण्याची मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त मागणीनुसार शासनाने सदर रस्त्याच्या कामाची पाहणी/चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे व तदनुसार यास जबाबदार असणाऱ्या दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) हे खरे नाही.

तथापि, मुळात या रस्त्याचे काम एप्रिल, २००८ मध्ये पूर्ण झाले असून डिसेंबर २०१४ मध्ये ६.५ कि.मी. लांबीच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. सद्यःस्थितीत प्रस्तुत रस्ता सुस्थितीत आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर ते परळी मार्गे पाणगाव येथील रस्त्याची झालेली दुरावस्था

(१३) * १३३०१ श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) लातूर जिल्ह्यातील रेणापूर ते परळी मार्गे पाणगाव येथील रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे दिनांक २८ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व सदर रस्ता दुरुस्तीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच सदरील रस्ता दुरुस्तीस शासनास किती कालावधी लागणार आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

सदर रस्त्यांवर दि. २८/१२/२०१४ रोजी अपघात झाला नसून दि.२५/१२/२०१४ रोजी झाला आहे. सदर अपघात हा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे झालेला नसून वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे पोलीस निरीक्षक, रेणापूर यांच्या अहवालामध्ये नमूद केले आहे.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील उद्योगांकरीता जागा व इतर मंजूरी विनाविलंब देण्याबाबत

(१४) * ५८८० श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात उद्योगांच्या वाढीसाठी मा.मुख्यमंत्री यांनी विविध उद्योग समुहांशी माहे डिसेंबर, २०१४ रोजी बैठक घेऊन चर्चा केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या चर्चेचे फलित काय आहे,
- (३) असल्यास, राज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी तसेच उद्योगांकरीता जागा व इतर मंजूरी विनाविलंब देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) राज्यातील उद्योग व व्यवसाय स्थापन करण्यासाठी विविध मान्यता व ना हरकती तातडीने व सुलभरीत्या उपलब्ध व्हाव्यात या हेतूने "मेक इन महाराष्ट्र" हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १७/११/२०१४ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

(२) "मेक इन महाराष्ट्र" या उपक्रमांतर्गत राज्यातील उद्योगांना लागणारे विविध परवाने/संमती यांची संख्या व त्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उप समिती स्थापन करण्यास तसेच राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना लागणा-या विविध परवाने/संमती जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या सचिवांची शक्तीप्रदान समिती गठीत करण्यास शासन निर्णय क्रमांक-मेडम-२०१४/प्र.क्र. ८८/उद्योग-८ दिनांक ८/१/२०१५ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

तसेच दिनांक १५/१/२०१५ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना उद्योगांना देण्यात येणा-या मज-यांच्या संख्येत कपात करणे, मंजूरी प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी कमी करणे, विविध योजनांचे विलीनीकरण करून एकच सर्वकष योजना राबविणे, प्रचलित कायदे, धोरणे, कार्यनियमावली, तपासणी यंत्रणा यासारख्या बाबीत बदल/सुधारणा करणे व त्यासाठी विहित कालमर्यादा ठरवून देण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत.

त्यानुषंगाने प्रधान सचिव (उद्योग) सातत्याने विविध प्रशासकीय विभागांच्या वरीष्ठ अधिका-यांसमवेत बैठका घेऊन सदर प्रकरणी शासन स्तरावरून करावयाच्या कार्यवाहीबाबत ठोस व जलद निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.

(३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे औद्योगिक क्षेत्रात उद्योग उभारण्यासाठी लागणा-या परवानग्यांची संख्या १४ वरून ५ करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून परवानग्या एकत्रित करणे व काही अनावश्यक परवानग्या रद्द करणे ही कार्यवाही सुरु केलेली आहे. अति विशाल प्रकल्प व परकीय गुंतवणूक आणणारे उद्योगांना भूखंड वाटपामध्ये प्राधान्य देऊन औद्योगिक क्षेत्र व भूखंड निवडीपासून ते भूखंडाचा ताबा देईपर्यंत महामंडळाच्या भू विभागामार्फत व मार्केटींग विभागामार्फत समन्वय साधून प्रत्येक टप्प्याबाबत मार्गदर्शन व सहाय्य करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला (जि.अकोला) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
 अंदाजपत्रकात अनियमितता आढळल्याबाबत**

(१५) * १२९३९ श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून शेतमालावरील मिळणाऱ्या सेस फंडातून रस्ते, ओटे, गोडावून बांधणे यासारखी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध विकास कामे करते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अकोला जिल्ह्यातील अकोट कृ.उ.बा.समितीच्या सचिवांनी अंदाजपत्रकात मंजूर झालेल्या प्रकरणाचे त्रैस्थ तांत्रिक लेखा परिक्षण व सविस्तर पडताळणी केली असता बरीच अनियमितता आढळली, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त बाब क्र. १ व २ नुसार चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार चौकशीच्या अनुषंगाने दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर शासनमार्फत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. चंद्रकांत पाटील :** (१) नाही. विविध विकास कामांची तरतूद असलेल्या बाजार समितीच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मंजूरी देण्यात येते. सदर कामे बाजार समिती स्वनिधीतून करीत असून त्यास पणन संचालक, पुणे यांची मान्यता आहे.
- (२) होय. बाजार समितीने केलेल्या विकास कामांची पडताळणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती या त्रयस्थ संस्थेकडून करून घेतली असता कामे निकृष्ट दर्जाची झाली असून अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे.
- (३) होय. बाजार समितीचे सचिव यांनी दिलेल्या तक्रारीवर न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी अकोट यांनी पोलिस स्टेशन अकोट यांना आदेशित केल्यानुसार भा.द.वि. चे कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक, अकोट यांचेकडून चौकशी सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुरबाड तालुक्यातील (जि.ठाणे) बांदलपाडा खेडले
पन्हे ते ओजिवले या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत**

(१६) * १२३४३ श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुरबाड तालुक्यातील (जि.ठाणे) बांदलपाडा खेडले पन्हे ते ओजिवले या रस्त्याच्या कामासाठी शासनाने ३० लाख रुपये मंजूर केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रस्त्यावर गेल्या ५ वर्षात ४ वेळा दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व सदरहू प्रकरणाची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) प्रश्नांकित रस्ता इजिमा दर्जाचा असून देखभाल व दुरुस्तीकरिता जिल्हा परिषदेकडे आहे. या रस्त्याच्या एकूण ६.२० कि.मी. लांबीपैकी १ कि.मी. लांबीतील रु. २६ लक्ष चे काम आदिवासी उपाययोजनेतर्गत मंजूर आहे.

(२) सदरचे काम प्रगतीपथावर असून या कामावर अद्यापही निधी खर्च झालेला नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे येथील शासकीय आश्रमशाळा आणि वसतीगृहातील दोषी अधिकारी
आणि कर्मचारी यांच्या विभागीय चौकशीत होत असलेली दिरंगाई**

(१७) * १४६२६ श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितीतील ठाणे विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा आणि वसतीगृहातील कारभारातील दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विभागीय चौकशीची सुमारे ४१ प्रकरणे गेली चार वर्षे प्रलंबित असल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी शासनाकडून करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले आहे आणि त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे अंशतः खरे आहे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे या कार्यालयांतर्गत "क" व "ड" गटातील एकूण १२ कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई तर २६ कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रलंबित आहे.

- (२), (३) व (४) उपरोक्त नमूद २६ कर्मचा-यांविरुद्ध विभागीय चौकशी वेगवेगळ्या टप्प्यावर सध्या सुरु आहे. प्रलंबित विभागीय चौकशी प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. विभागीय चौकशी अंती दोष सिध्दतेनुसार संबंधित कर्मचा-यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

सांगली जिल्ह्यातील मिरज ते बोलवाड या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत

(१८) * १४०९९ डॉ.सुरेश (भाऊ) खाडे (मिरज) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली जिल्ह्यातील मिरज ते बोलवाड हा तीन कि.मी. चा रस्ता धोकादायक झाला असून रहदारीचे प्रमाण पाहता येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याची बाब माहे फेब्रुवारी, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या मार्गावर ओढ्यावरील अरुंद पुल, रस्त्याला समांतर असणारा नाला व रस्त्याशेजारी असलेल्या विहिरी संरक्षक भिंती व कठडे नसल्याने धोकादायक बनल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम दुर्लक्ष करित असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२), (३), (४) व (५) प्रश्नाधीन रस्त्याची एकूण लांबी ४.०० कि.मी. असून या लांबीत दोन विहीरी व रस्त्याला समांतर दोन नाले आहेत. प्रश्नाधीन रस्ता डांबरी पृष्ठभागाचा असून वाहतूकीसाठी सुस्थितीत आहे.

पारोळा (जि.जळगांव) येथील निलकमल पार्टीकल बोर्ड या संस्थेने शेतकऱ्यांकडून शेअर्स रुपाने लाखो रुपयांचा निधी गोळा करित असल्याबाबत

(१९) * १४६६९ डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पारोळा (जि.जळगांव) येथे २० वर्षांपासून निलकमल पार्टीकल बोर्ड नावाने संस्था कार्यरत असून शेतकऱ्यांकडून शेअर्स रुपाने लाखो रुपयांचा निधी गोळा करित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय,

निलकमल स्टॉकप्लॉय सहकारी संस्था मर्या. ता. पारोळा जि.जळगाव या संस्थेचे २४९१ शेतकरी सभासद असून संस्थेमार्फत नियमानुसार नाममात्र भागभांडवल प्रत्येक सभासदाकडून रु. १०००/- शेअर्स फी व रु. १३७/- प्रवेश फी व इतर फी अशी एकूण रु. ११३७/- याप्रमाणे रु. २८,३३,०००/- जमा करण्यात आलेले असून, सदर भाग-भांडवलाची रक्कम बँकेत मुदत ठेव व बचत खाती स्वरूपात गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीवर मिळालेल्या व्याजातून संस्थेचा प्रशासकीय खर्च करण्यात येत आहे.

- (२) संस्थेविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याने चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

पिंपरी-चिंचवड शहराकरिता मंजूर २५० खाटांचे आदिवासी मुलांचे वसतीगृह जागे अभावी शेवाळवाडी पुणे येथे भाड्याच्या इमारतीत चालू असल्याबाबत

(२०) * १४७२७ श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पिंपरी-चिंचवड शहराकरिता मंजूर २५० खाटांचे आदिवासी मुलांचे वसतीगृह जागे अभावी शेवाळवाडी पुणे येथे भाड्याच्या इमारतीत चालू आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आवश्यक भूखंड देऊनही आठ महिन्यांवर कालावधी लोटूनही आजवर या वसतिगृहाचे कामास मंजूरी मिळाली नसल्याचे माहे फेब्रुवारी २०१५ मध्ये उघड झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय, हे खरे आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत पिंपरी-चिंचवड येथे मुलांसाठी २५० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतीगृह मंजूर असून सद्यस्थितीत सदर वसतीगृह मौजे शेवाळवाडी, ता.हवेली, जि.पुणे येथे भाडेतत्वावर खाजगी इमारतीत सुरु आहे.

(२) पिंपरी-चिंचवड येथील मुलांच्या वसतीगृहाकरीता पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून भूखंड प्राप्त झाला ही बाब खरी आहे. परंतु वसतीगृहाच्या कामास मंजूरी मिळाली नाही, ही बाब खरी नाही.

(३) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दि.१७.३.२०१२ अन्वये पिंपरी-चिंचवड येथील मुलांचे वसतीगृहाच्या इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली असून इमारत बांधकाम पूर्णत्वास आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वसतीगृह इमारतीचा वापर करण्यास परवानगी घेऊन सदर इमारतीत वसतीगृह सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नागरिकांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रांचे अर्ज प्रलंबित असल्याबाबत

(२१) * १२७७१ श्री.समीर कुणावार (हिंणघाट) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील नागरिकांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रांचे सुमारे १ लाख ९३८ अर्ज प्रलंबित असल्याचे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील नागरिकांच्या जातपडताळणी प्रमाणपत्रांबाबत उद्भवलेल्या प्रश्नाकरिता मा.उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीशांची समिती बनविण्याचे आदेश राज्य शासनाला दिले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, जातपडताळणी प्रश्नाबाबत तसेच मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासनाने कोणता निर्णय घेतला वा कार्यान्वित आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) हे खरे आहे.

(२) मा.उच्च न्यायालयाने तज्ञ समिती नियुक्त करणेबाबत, सध्या अस्तित्वात असलेल्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे बळकटीकरण करणे, समित्यांच्या संख्या निश्चित करणे, सदर समित्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा साधनसामग्री इ.देणेबाबत दि.४/२/२०१५ रोजी निर्देश दिलेले आहेत.

(३) महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम २०१२ विहित करण्यात आले असून या नियमांनुसार जातप्रमाणपत्र देणे व त्याच्या जातपडताळणीचे कामकाज चालते. सदर नियमांमध्ये जातवैधतेबाबत पडताळणी समितीने ३ महिन्यांच्या कालावधीत निर्णय देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सद्यःस्थितीमध्ये राज्यात १५ विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत आहेत. या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचा कामाचा व्याप विचारात घेऊन समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे, याकरीता दि. २/३/२०१५ च्या शासन निर्णयान्वये प्रत्येक जिल्हयासाठी स्वतंत्र समिती कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता व गैरप्रकाराची चौकशी करण्याबाबत

(२२) * १४३०५ श्री.राजु तोडसाम (अर्णी), श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता व गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा या आदिवासी विभागाच्या प्रकल्प कार्यालयास राज्यशासनाने नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य व अन्य सहका-यांनी दिनांक ३ ते ७ फेब्रुवारी, २०१५ दरम्यान भेट दिली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने याची चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने आदिवासींसाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांमध्ये वाढता भ्रष्टाचार व गैरकारभाराचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता व गैरप्रकाराची चौकशी संदर्भातील जनहित याचिकेच्या अनुषंगाने मा. श्री. एम.जी. गायकवाड, सेवानिवृत्त न्यायाधीश, मा. उच्च न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समिती सदस्य व त्यांचे सहका-यांनी दिनांक ३ ते ७ फेब्रुवारी, २०१५ या कालावधीत यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा या आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयास भेट दिलेली आहे.

(२) नाही.

(३) व (४) सदर समिती ही मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार चौकशी करत आहे. सदर समितीचे तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर समिती चौकशी अहवाल शासनास व न्यायालयास सादर करेल. त्यामधील वस्तुस्थिती व समितीने सुचविलेल्या शिफारशी विचारात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

**कराव (ता.अंबरनाथ, जि.ठाणे) येथील अनुदानित आश्रमशाळेतील
अधिकांकाने विद्यार्थ्यांनीचा विनयभंग केल्याबाबत**

(२३) * ५४६४ श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.शरददादा सोनवणे (जुन्नर) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण जवळील बदलापूर नजीक असलेल्या बेसीक गावातील कारवा अनुदानित आश्रमशाळेत ७० विद्यार्थ्यांनी राहत असून अजितसिंग गिरासे हा अधिकांक या पदावर काम करीत असून या अधिकांकांनी सुटीच्या दिवशी जवळपास २० विद्यार्थ्यांनीना कॉम्प्युटर रुममध्ये नेवून त्यांना अश्लील चित्रफित दाखवून विनयभंग केल्याची धक्कादायक व संतापजनक माहिती दिनांक १९ जानेवारी, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या गंभीर प्रकरणाची तक्रार काही विद्यार्थ्यांनीनी वरिष्ठ अधिका-याकडे केली असता या तक्रारीमध्ये दुर्लक्ष केल्यामुळे भरदिवसा या आश्रमशाळेत विनयभंग होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आहे काय वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय, हे खरे आहे.

उल्हास परिसर प्रतिष्ठान संचलित अनुदानित आश्रमशाळा, कराव, ता.अंबरनाथ, जि.ठाणे या आश्रमशाळेतील अधिकांक श्री.अजितसिंग जयसिंग गिरासे यांच्याविरुद्ध आश्रमशाळेतील ९ विद्यार्थ्यांनीनी मुख्यध्यापकाकडे दिनांक ३१.१२.२०१४ रोजी लेखी तक्रार दिली आहे.

(२) व (३) विद्यार्थ्यांनीच्या पालकांनी एकत्र येवून पोलीस ठाणे कुळगांव (बदलापूर), येथे सदर अधिकांकविरुद्ध तक्रार नोंदविली असून सदर तक्रारीच्या अनुषंगाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा सन १९८९ चे कलम ३(१) (११)३ (२) (७) सह, भा.द.वि.स.क. ३५४ (अ) ५०९ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच दि.७.१.२०१५ पासून सदर अधिकांक निलंबित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक विभागातील विविध महाविद्यालयांनी मागासवर्गीय
विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित ठेवल्याबाबत**

(२४) * १५०२१ श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (ई-शिष्यवृत्ती) या योजनेतर्गत नाशिक विभागातील विविध महाविद्यालयांनी तब्बल १ लाख ९३ हजार ७२५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित ठेवले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज आपल्या स्तरावर प्रलंबित ठेवून त्यांच्या शिष्यवृत्तीच्या सवलतीवर गदा आणणाऱ्या महाविद्यालयांचे संस्थांचालक, प्राचार्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, आजतागायत या प्रकरणात किती महाविद्यालयांचे संस्थांचालक, प्राचार्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे,

(४) अद्यापपर्यंत कारवाई न करण्याची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक यांच्या स्तरावरून अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) व (४) संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाने विशेष मोहिम हाती घेऊन संबंधित महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही सुरु असल्याने अद्याप संस्थांचालक व प्राचार्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही.

**शहापूर तालुक्यात (जि.ठाणे) मे.क्षत्रिय इन्फ्रा. प्रा.लि. भांडूप या
ठेकेदारांला कामे न करताही देयके अदा केल्याबाबत**

(२५) * १०६०४ श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शहापूर तालुक्यात (जि.ठाणे) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २०१३-१४ व सन २०१४-२०१५ या वर्षात मे.क्षत्रिय इन्फ्रा. प्रा.लि. भांडूप या ठेकेदारांला ३० कामे दुरुस्तीसाठी दिली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या ठेकेदाराला दुरुस्तीची कामे न करतांच सुमारे अडीच कोटी रुपयांची देयके दिली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या वर्षामध्ये मे.क्षत्रिय इन्फ्रा.प्रा.लि. भांडूप यांना निविदा प्रक्रिया करून २९ कामे देण्यात आली आहे.

(२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीअंतर्गत अचलपूर (जि.अमरावती) तालुक्यातील
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याबाबत**

(२६) * १३५५४ श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीअंतर्गत अचलपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मागील ३ ते ५ वर्षांपासून प्रलंबित असल्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी अचलपूर विधानसभा यांनी दिनांक १६ नोव्हेंबर, २०१४ रोजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, अमरावती यांचेकडे मागणी केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने पुढे कोणती कार्यवाही केली तसेच मागील ५ वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवलेल्या संबंधित दोषींवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) अचलपूर तालुक्यातील ३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी बँक खाते क्रमांक न दिल्याने प्रलंबित होती. त्यांपैकी १९ विद्यार्थ्यांचे बँक खाते प्राप्त झाल्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती अदा केली असून उर्वरित १३ विद्यार्थ्यांकडून बँक खाते क्रमांक प्राप्त करून घेऊन त्यांना शिष्यवृत्ती वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**जामगव्हाण (ता.औढा (ना.) जि.हिंगोली) येथील शासकीय आदिवासी
आश्रमशाळेत भिंत कोसळल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्याबाबत**

(२७) * १२९७१ श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जामगव्हाण (ता.औढा (ना.) जि.हिंगोली) येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत भिंत कोसळल्यामुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यु झाल्याची घटना सन २०१४ मध्ये घडली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर घटनेची शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व संबंधीत दोषींवर काय कार्यवाही करण्यात आली ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय, हे खरे आहे.

- (२) व (३) सदर घटनेची चौकशी सहायक प्रकल्प अधिकारी यांचेकडून करण्यात आलेली आहे. सदर चौकशीनुसार या शाळेतील ई. ७ वी तील विद्यार्थी कुमार संदीप शेळके हा दि. ३०-११-२०१४ रोजी दुपारी १.२५ वाजता जेवणानंतर इतर विद्यार्थ्यांसोबत फिरतांना लघुशंकेसाठी संरक्षण भिंतीकडे गेला असता त्याच्या अंगावर संरक्षक भिंतीचा कडा कोसळून तो गंभीर जखमी झाला. त्याचा गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालय, नांदेड येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अहवालानुसार मृत्यूचे कारण Head Injury असे आहे. सदर प्रकरणी चौकशीत दोषी आढळलेले प्राथमिक शिक्षक यांना निलंबित करण्यात आलेले असून विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.

नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमध्ये गाळे नोंदणीकृत नसल्याबाबत

(२८) * ७३८० श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.भिमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबईच्या वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये १९९० पासून विक्री आणि पुनविक्री झालेल्या जवळपास २२९१ गाळ्यांची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरण्यात आलेली नसल्याचे माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जोपर्यंत विक्री व्यवहाराचे रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत विक्री व व्यवसायास परवानगी देवू नये असे आदेश पणन संचालकांनी २००३ दरम्यान एपीएमसी प्रशासनाला दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व चौकशीच्या अनुषंगाने दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय गाळा हस्तांतर करण्यास परवानगी व अनुज्ञप्तीही देवू नये असे आदेश पणन संचालक, पुणे यांनी बाजार समिती प्रशासनाला दिलेले आहेत.

(३) नाही. मुद्रांक शुल्क संदर्भात मुद्रांक शुल्क कार्यालय व मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या विरोधात मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे जनहित याचिका क्र. १४१/२०१२ दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

देवगड तालुक्यातील (जि.सिंधुदुर्ग) तारामुंबरी-मिठमुंबरी पुलाचे काम पूर्ण करण्याबाबत

(२९) * ७७२० श्री.अबू आजमी (मानखूद शिवाजीनगर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देवगड तालुक्यातील (जि.सिंधुदुर्ग) तारामुंबरी-मिठमुंबरी पुलाचे काम जमिनीचा प्रश्न प्रलंबित असल्याने तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रलंबित असल्याचे दिनांक ४ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जमीन मालकांनी नवीन कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळण्यासाठी अधिकाऱ्यांकडे माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान अर्ज सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, नवीन कायद्यानुसार जमीन मालकांना नुकसान भरपाई देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे तसेच तारामुंबरी-मिठमुंबरी पुलाचे प्रलंबित काम किती कालावधीत पूर्ण करणार आहे,

(४) असल्यास, नुकसान भरपाईचे प्रत्यार्पण करण्याबाबतच्या कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,

(५) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) होय.

(३) भूसंपादनाचा प्रस्ताव उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांच्याकडे दि. ४/८/२०१४ रोजी सादर करण्यात आला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

(४) भूसंपादन प्रक्रिया व भरपाईच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकर होण्याच्या दृष्टीने खाजगी वाटाघाटीने भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे-बेलापूर मार्गाला समांतर असलेला नवी मुंबई एमआयडीसी मधील
मुख्य रस्ता व अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रीटकरण करणेबाबत**

(३०) * ६९१७ श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड

(मुंब्रा कळवा) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे-बेलापूर मार्गाला समांतर असलेल्या नवी मुंबई एमआयडीसी मधील मुख्य रस्ता व एमआयडीसी अंतर्गत असलेल्या इतर रस्त्यांचे कॉन्क्रीटकरण करण्याच्या सूचना तत्कालीन मुख्यमंत्री महोदयासमवेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बैठकीत एमआयडीसीला देऊनही अद्यापी या रस्त्यांच्या कामाला सुरवात करण्यात आली नसल्याची बाब नुकतीच माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.वित्त मंत्री व मा.उद्योग मंत्री महोदयांना माहे जानेवारी, २०१५ मध्ये निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त रस्त्यांची कामे सुरु न करण्याची कारणे काय आहेत तसेच अनु.क्र.२ येथील निवेदनाच्या अनुषंगाने काय कार्यवाही करण्यात आली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) हे खरे नाही. तथापि, नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विकास कामांबाबत मा.मुख्यमंत्री यांनी दि.१७/०६/२०१४ रोजी बैठक बोलविली होती. सदर बैठकीत टि.टि.सी. औद्योगिक क्षेत्रातील नाल्यांची कामे ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करावी व शहरी भागातील नाल्यांची कामे नवी मुंबई महानगरपालिकेने करावी असे ठरले.

टि.टी.सी. औद्योगिक क्षेत्रातील नाले बांधकामाची कामे हाती घेण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. सदर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नाले बांधकामाचे काम हाती घेण्याचे प्रस्तावित आहे.

टि.टि.सी. औद्योगिक क्षेत्रांतर्गत असलेले सर्व रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी महामंडळाने डिसेंबर-२००४ मध्ये व ठाणे-बेलापूर येथील रस्ते डिसेंबर-२००५ पासून नवी मुंबई महानगरपालिकेकडे सांमजस्य करार करून हस्तांतरीत केलेला आहे. त्यानुसार टिटिसी औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या विकासाची कामे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे करणे अपेक्षित आहे.

(२) स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे जानेवारी, २०१५ मध्ये मा.मंत्री (वित्त) व मा.मंत्री (उद्योग) महोदयांना प्रश्न भाग क्र.१ मध्ये नमूद केलेल्या रस्त्यांच्या कामासाठी सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची विनंती केलेली आहे.

(३) टि.टि.सी. औद्योगिक क्षेत्रातील सर्व सोई-सुविधांच्या सुधारणांचे प्रकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत येत्या दोन वर्षात पूर्ण होऊ शकतील व त्यादृष्टीने उद्योजकांनी सेवा आकार अदा केल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे "R" "A" व "C" विभागातील रस्त्याची कामे हाती घेण्याचे विचाराधीन होते. परंतु, टि.टि.सी.

औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या संघटनानी सेवा आकार भरण्यास असमर्थमता दर्शविल्यामुळे, सदर काम नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत हाती घेणेबाबत महामंडळाने कळविले आहे.

प्रश्न भाग क्र. २ मधील निवेदन महामंडळाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**परभणी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित सुधार
योजनेतर्गत निधी प्राप्त होऊनही खर्चाअभावी पडून असल्याबाबत**

(३१) * १०९९५ डॉ.राहुल पाटील (परभणी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला शासनाच्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी दलित सुधार योजनेतर्गत दलित वस्तीचा विकास करण्यासाठी २०१४ ते १५ या वर्षासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्यापैकी सहा कोटी रुपयांचा निधी समाजकल्याण विभागाला प्राप्त होऊनही प्रारूप आराखडाच तयार नसल्याने सदरचा निधी खर्चाअभावी पडून असल्याचे नुकतेच माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(३) तदनुसार यास जबाबदार असणा-या व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) नाही.

(२) परभणी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी दलित सुधार योजनेतर्गत दलित वस्तीचा विकास करण्यासाठी जिल्ह्याचा एकत्रीत आराखडा तयार असून त्यानुसार निधी वितरीत करण्याची कार्यवाही चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रेणापूर (जि.लातूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतील अपहाराबाबत

(३२) * १३०२१ श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रेणापूर (जि.लातूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे दिनांक १ एप्रिल, २०११ ते ३१ मार्च, २०१३ या कालावधीपर्यंतचे लेखापरिक्षण झाले असता त्यात २८ लाख ४६

हजार २३७ रुपयांचा ठपका ठेवण्यात आला असतानाही, याप्रकरणी अद्यापी एकाही संबंधित दोषीविरोधात कारवाई करण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,

(२) तसेच लेखापरिक्षणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी भारतीय दंडसंहिता कायद्यानुसार अधिकार पत्र मिळावे म्हणून लेखापरिक्षक श्री.एस.एस.हाके यांनी जिल्हा उपनिबंधक, लातूर यांचेकडे माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार या अपहाराप्रकरणी दोषी असणा-या संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) रेणापूर (जि.लातूर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे दि. १ एप्रिल, २०११ ते ३१ मार्च, २०१३ या कालावधी पर्यंतचे लेखापरिक्षणाचा अहवाल दि. ११.१२.२०१४ व दि. १६.१२.२०१४ रोजी प्राप्त झाला आहे. सदर अहवालात रु. २८४६२३७.५३ एवढ्या रकमेचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने सदर प्रकरणी ३ सेल्समन सर्वश्री १.रमेश निकम २. शिवराम फुंगसे ३.लक्ष्मण कातळे ४.बाळासाहेब कापसे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन, रेणापूर येथे दि. १४.०३.२०१५ रोजी गुन्हा क्र.३१/२०१५ दाखल केला आहे.

(२) होय.

(३) रेणापूर (जि.लातूर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे दि. १ एप्रिल, २०११ ते ३१ मार्च, २०१३ या कालावधी पर्यंतचे लेखापरिक्षणाचा अहवाल दि. ११.१२.२०१४ व दि. १६.१२.२०१४ रोजी प्राप्त झाला आहे. सदर अहवालात रु. २८४६२३७.५३ एवढ्या रकमेचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने सदर प्रकरणी ३ सेल्समन सर्वश्री १.रमेश निकम २. शिवराम फुंगसे ३.लक्ष्मण कातळे ४.बाळासाहेब कापसे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन, रेणापूर येथे दि. १४.०३.२०१५ रोजी गुन्हा क्र.३१/२०१५ दाखल केला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बुटीबोरी (ता.जि.नागपूर) येथील कामगारांना शहर भागातून
बसने प्रवास करावा लागत असल्याबाबत**

(३३) * १४८३९ श्री.समिर मेघे (हिंगणा) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुटीबोरी (ता.जि.नागपूर) हे औद्योगिक क्षेत्र असून येथील कामगारांना शहर भागातून दररोज येजा करण्यासाठी बसने प्रवास करावा लागत असून सदर औद्योगिक क्षेत्रातील भुखंड क्र.एक्स-३०६ त्याचे क्षेत्रफळ ६४८८ चौ.मी. व एक्स-३०७ ही जागा विनामुल्य देणेबाबतचा प्रस्ताव बरेच दिवसापासून परिवहन मंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळे मुंबई यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविलेले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, शासनामार्फत मान्यता देण्याकरिता कोणती कार्यवाही करण्यात आली आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र. एकस-३०६ क्षेत्र ६४३८ चौ.मी. व एकस-३०७ क्षेत्र १५६०० चौ.मी. भूखंडाची जागा विनामुल्य देण्यासंबंधीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नागपूर यांच्याकडे दि.३/०६/२०१४ रोजी पाठविला आहे.

(२) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या दि.९/०२/२०१० च्या परिपत्रकानुसार २०० चौ.मी. क्षेत्राकरिता नाममात्र रु.१/- प्र.चौ.मी. व उर्वरित ६२३८ चौ.मी. करिता प्रचलित व्यापारी दर रु. २४१५/- प्र.चौ.मी. प्रमाणे रक्कम अदा करावी लागेल असे महामंडळाने दि.१९/११/२०१४ रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना कळविले आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मागणी केलेला भूखंड क्र. एकस-३०६ क्षेत्र ६४३८ चौ.मी. चे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर, हा एकस-३०७ क्षेत्र १५६०० चौ.मी. हा भूखंड Collection sump & ETP करिता राखीव ठेवण्यात आलेला आहे.

तथापि, लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची पुन्हा मागणी केली असल्याने इतर सुयोग्य भूखंड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास वाटप करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**तुमसर व मोहाडी (जि.भंडारा) येथील लघु औद्योगिक
 क्षेत्राकरिता महामंडळाने जागा संपादित केल्याबाबत**

(३४) * १४२८४ श्री.चरण वाघमारे (तुमसर) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तुमसर व मोहाडी (जि.भंडारा) येथील लघु औद्योगिक क्षेत्राकरिता प्रत्येकी १०.३१ व १०.७१ हे. आर. जागा महामंडळाने संपादित केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर संपादित जागेवर नियोजन केलेले भूखंडाचे वाटप हे गरजू उद्योजकांना अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) नसल्यास, किती उद्योजकांनी उद्योग सुरु केलेले आहे,
- (४) असल्यास, त्यांच्यापासून किती रोजगार निर्मिती झाली आहे,
- (५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१), (२) व (३) मौजे देव्हाळा, ता.तुमसर व वडेगाव, मौजे मोहाडी येथे लघु औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्यासाठी अनुक्रमे १०.३१ हे.आर व १०.७१ हे. आर. खाजगी जमिन संपादित केल्या असून सदर क्षेत्रात भूखंडांचे आरेखन करून भूखंड वाटप करण्यात आले आहेत. तुमसर औद्योगिक क्षेत्रात ८ व मोहाडी औद्योगिक क्षेत्रात १० उद्योग सुरु आहेत.

(४) तुमसर व मोहाडी येथील लघु औद्योगिक क्षेत्र अनुक्रमे ५० व ११० असे एकूण १६० लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील १५ आदिवासी विकास प्रकल्पांसह १३ जिल्ह्यांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखवून समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याबाबत

(३५) * १४५४६ श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील १५ आदिवासी विकास प्रकल्पांसह १३ जिल्ह्यांमध्ये अभ्यासक्रमांना परवानगी नसताना बोगस विद्यार्थी संख्या दाखवून केंद्र सरकारच्या सुमारे ६८ कोटी रुपयांवर संस्थाचालक, आदिवासी विकास विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करत गैरव्यवहार केल्याची बाब फेब्रुवारी २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास चौकशीत काय आढळून आले,

(३) तसेच चौकशीत दोषी आढळलेल्या व्यक्तींविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) अंशतः खरे आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी केलेल्या चौकशीमध्ये गडचिरोली प्रकल्पांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ९ महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्ती योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही.

(२) होय.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी गडचिरोली प्रकल्पांतर्गत महाविद्यालयांमधील शिष्यवृत्ती योजनांच्या गैरव्यवहाराबाबत प्राथमिक चौकशी केलेली आहे. सदर चौकशीत एकूण ९ महाविद्यालयांचा गैरव्यवहार उघडकीस आलेला आहे. सन २०१३-१४ या वर्षांमध्ये ५ महाविद्यालयांनी मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दर्शवून आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग हे दोन विभाग मिळून रु. १ कोटी, २५ लाख, ८० हजार, ९९१ इतकी अतिरिक्त शिष्यवृत्ती रक्कम घेतली असल्याचे आढळून आले आहे. इतर ४ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची बनावट कागदपत्र सादर करून आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग हे दोन विभाग मिळून रु.१ कोटी, ३५ लाख, ९ हजार, १९५ इतकी शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त केलेली असल्याचे आढळून आले आहे. या महाविद्यालयांकडून झालेल्या गैरव्यवहाराबाबत पोलीस यंत्रणेमार्फत तपास सुरु आहे.

(३) व (४) प्राथमिक चौकशीनुसार ९ महाविद्यालयांवर फौजदारी गुन्हे दाखल केलेले असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली या कार्यालयातील सदर प्रकरणाशी संबंधित तत्कालीन प्रकल्प अधिकारी व संबंधित लिपीक यांना निलंबित करण्यात आले आहे.

गडचिरोली प्रकल्पातील शिष्यवृत्तीतील गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क योजनांची सखोल चौकशी करावी तसेच गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याबाबतच्या सूचना आयुक्त, आदिवासी विकास यांना शासन पत्र दि. २०.०१.२०१५ अन्वये दिलेल्या आहेत.

सदर गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शिष्यवृत्ती योजनांमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे.

सोलापूर येथील नागरी औद्योगिक बँकेच्या कर्जदारांना बँक अवसायनात निघालेल्या तारखेपर्यंत व्याज आकारले जात असल्याबाबत

(३६) * १९८५ कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर येथील अवसायानात निघालेली नागरी औद्योगिक बँकेचे कर्जदार बँक ज्यादिवशी अवसायानात निघाली त्यादिवशी पर्यंत कर्ज भरण्यास तयार असताना देखील प्रशासनाकडून बँक अवसायानात निघालेल्या तारखेनंतर व्याज लावले असल्यामुळे कर्जदार पैसे भरण्यास तयार नसल्यामुळे ठेवीदारांच्या रकमा अडकून पडल्या असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,
- (३) तदनुसार अवसायकाने बँक अवसायानात निघालेल्या दिनांकापर्यंतचेच व्याज लावून इतर बँकांप्रमाणे पुढील व्याज न आकारण्याबाबत काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील नियम ९१ मधील तरतूदीनुसार अवसायानात निघालेल्या बँकेच्या ताळेबंदानुसार बँक अवसायानात निघाल्यानंतर बँकेच्या देणी रकमेवर व्याज आकारणी बंद होती. तथापि बँकेच्या ताळेबंदातील येणी रकमेवरील व्याज आकारणी बंद होत नाही. अवसायन प्रक्रिया सर्वसाधारणपणे ६ ते १० वर्षे एवढ्या कालावधीपर्यंत चालू असते, त्या कालावधीमध्ये कर्जावर व्याज आकारणी केली नाही तर १० वर्षे कर्जदार कर्जाचा भरणा करणार नाहीत. त्यामुळे सहकार कायद्यातील तरतूदीनुसार कर्जावरील व्याज आकारणी नियमानुसार व कोर्टाच्या हुक्मनाम्यानुसार सुरु आहे.

बँकेस येणे रक्कम रु.५०८७.९४ लाख इतकी असून, अवसायन तारखेपासून दि.३१.१२.२०१४ अखेर पर्यंत थकबाकी येणेपैकी एकूण १९७६.३३ लाख वसूल करण्यात आले आहेत. मात्र कर्ज वसुलीस कर्जदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बँकेकडे निधीचा तुटवडा आहे त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राजुरा (जि.चंद्रपूर) येथील आश्रमशाळेत बोगस विद्यार्थी दर्शविण्यात आल्याबाबत

(३७) * १४८१९ अॅड.संजय धोटे (राजुरा) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) फुलाजी बाबा शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा (जि.चंद्रपूर) संचलीत आकाश अनुदानित आश्रम शाळा तथा सुभद्राबाई सांगरा आश्रमशाळेची सन २००८-०९ मध्ये प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास चंद्रपूर यांनी केलेल्या सर्व्हेत २६३ विद्यार्थी बोगस दर्शविण्यात आले असल्याचे आढळून आले असताना अद्यापही सदर आश्रमशाळेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे आढळून आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर दोन्ही आश्रमशाळेत कुणबी, केवट जातीच्या विद्यार्थ्यांना अनुसूचित जातीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाने अनुदान घेतल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने कोणती कारवाई केली आहे ?

श्री. विष्णु सवरा : (१) व (२) दिनांक २० व २१/०३/२००८ आणि दि.२१.०३.२००८ रोजी झालेल्या तपासणीमध्ये सदर आश्रमशाळेत २१ विद्यार्थी बोगस असल्याचे आढळून आले असून त्यामध्ये ८ विद्यार्थ्यांना जात बदलून प्रवेश दिल्याचे व १३ विद्यार्थी दिलेल्या पत्यावर अस्तित्वात नसल्याचे आढळून आले आहे.

(२) शासनाने अनुदान घेण्याचा प्रकार नव्हे तर शासनाचे अनुदान घेण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे, हे खरे आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी चौकशी करण्यात येऊन प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर यांनी दि.२४.०६.२००९ रोजी गोंडपिंपरी पोलिस ठाण्यात संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून सद्यःस्थितीत प्रकरण गोंडपिंपरी येथील न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीदारांकडे थकीत असलेल्या सेस बाबत

(३८) * १४०५१ डॉ.सुनिल देशमुख (अमरावती) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीदारांकडे माहे डिसेंबर, २०१४ पर्यंत करोडो रुपयांचा सेस थकीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सेस थकीत असलेल्या खरेदीदारांचे खरेदी परवाना नुतनीकरण करण्यापूर्वी सेस वसूल करून परवाना नुतनीकरण करणे आवश्यक असताना थकीत सेस वसूल न करता खरेदीदारांच्या खरेदी परवानाचे नुतनीकरण करण्यात आल्याचे निदर्शनास आले, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, सेस थकीत असलेल्या खरेदीरांकडून सेस वसूली करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सेस वसूल न करता खरेदी परवान्याचे नुतनीकरण करणा-या अधिका-यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) नाही. सन २०१५-१६ करिता परवाना नुतनीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.

(३) होय. सन २०१४ अखेर सेस थकीत असलेल्या एकूण ४१ खरेदीरांपैकी १७ खरेदीदारांकडून सेस वसूली करण्यात आली आहे.

(४) सेस थकीत असलेल्या खरेदीदारांचे सन २०१५-१६ चे परवाने नुतनीकरण करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मधील तरतूदीनुसार सदर सेस थकीत असलेल्या खरेदीदारांकडून वसूलीबाबत सुनावणी ठेवण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**संगमेश्वर तालुक्यातील (जि.रत्नागिरी) कसबा-कुंभारवाडी
येथील शास्त्रीनदीवर पुलाच्या कामाबाबत**

(३९) * ६२११ श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संगमेश्वर तालुक्यातील (जि.रत्नागिरी) कसबा-कुंभारवाडी येथील ग्रामस्थांचा ७ किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी शास्त्रीनदीवर पुलाच्या कामाला मंजूरी मिळून दिनांक २२ डिसेंबर, २०१३ रोजी या कामाचे भूमिपूजन झाले, हे खरे आहे काय,

(२) या पुलाच्या कामासाठी शासनाकडून नाबार्ड योजनेमधून १ कोटी ७५ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) या निधीमधून या पुलाच्या कामावर माहे फेब्रुवारी, २०१४ पर्यंत किती खर्च करण्यात आला व कोणती कामे करण्यात आली,

(४) या पुलाच्या कामावर अत्यल्प खर्च केला असल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय,

(२) अंशतः खरे आहे. सदर कामासाठी नाबार्ड योजनेमधून १ कोटी ४९ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

(३) सदर कामावर माहे फेब्रुवारी २०१४ पर्यंत खर्च निरंक झाला आहे.

(४) या पुलाच्या पायाकरीता अपेक्षित खोलीवर कठीण भुस्तर न मिळाल्याने संकल्पामध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे पुलाचे प्रत्यक्ष काम सुरु होण्यास विलंब झाला. यास्तव खर्च अत्यल्प झाला आहे.

निफाड तालुक्यातील (जि.नाशिक) रस्त्यांची कामे न करताच कामे पूर्ण करण्यात आल्याचे दाखवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याबाबत

(४०) * १३९३५ श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) निफाड तालुक्यातील (जि.नाशिक) दोन रस्त्यांची कामे न करताच कामे पूर्ण करण्यात आल्याचे दाखवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार ठेकेदारावर तसेच ठेकेदाराला मदत करणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

बुलढाणा तालुक्यातील बुध्द विहारांची कामे नामंजूर केल्याबाबत

(४१) * १४७७८ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा तालुक्यातील तराडखेड, गुम्मी, बिरसींगपुर व तांदुळवाडी या गावांमधील समाज कल्याण विभागामार्फत मंजूर असलेली बुध्द विहारांची कामे रद्द केल्याचे माहे फेब्रुवारी, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त बुध्द विहाराची मंजूर कामे रद्द करण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत व कोणाच्या आदेशान्वये उपरोक्त कामे रद्द करण्यात आली आहेत,

(३) सदरहू बाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले,

(४) उपरोक्त रद्द केलेली कामे नव्याने मंजूर करणेबाबत शासनाने काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय, हे खरे आहे.

(२) तराडखेड, गुम्मी, बिरसींगपुर ची बुध्द विहारांची कामे जागेअभावी रद्द केलेली असून शासन निर्णय दिनांक २२/०१/२०१४ मधील मुद्दा क्रमांक ५ नुसार अपवादात्मक परिस्थितीत शासन स्तरावरून मंजूर कामामध्ये बदल करावयाचा झाल्यास, त्याचे अधिकार प्रदान केल्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी उक्त तीन बुध्द विहारांएवजी इतर आठ कामांना मंजूरी दिलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई अहमदाबाद हायवेला जोडणाऱ्या डहाणु-जव्हार राज्य मार्गावर
 चारोटी नाक्यावरील गुलजारी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीबाबत**

(४२) * १२२५६ श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई अहमदाबाद हायवेला जोडणाऱ्या डहाणु-जव्हार राज्य मार्गावर चारोटी नाक्यावरील गुलजारी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने सदरहू पुल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे, हे खरे आहे काय,

(२) सदरहू महत्वाच्या पुलावरून रात्रदिवस अनधिकृतपणे अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असल्याने सदरहू पुलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(३) सदरहू पुलाचे काही ठिकाणी कठडे तुटूनही संबंधित अधिकारी या सर्व प्रकरणी दुर्लक्ष करत असल्याने अद्याप पुलाची योग्य प्रकारे दुरुस्ती व डागडुजी बाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२) व (३) नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर येथील समता सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत

(४३) * १२९४० श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील समता सहकारी बँकेच्या संचालकाना ऑगस्ट, २००६ मध्ये भारतीय रिझर्व बँकेने दोषी ठरवूनही बँकेच्या सर्व संचालकांना तत्कालीन सहकार मंत्र्यांनी दिनांक ३१ जानेवारी, २०१४ रोजी वा त्या सुमारास दोषमुक्त केले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास चौकशीत काय आढळून आले व तदनुसार चौकशीच्या अनुषंगाने ₹३६.४५ कोटीची थकित वसूली करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, कार्यवाहीस होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

(२) व (३) मा.मंत्री (सहकार) यांनी शासनाकडे दाखल झालेल्या अपिल अर्जावर अर्ध-न्यायिक प्राधिकारात निर्णय दिलेला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात शासनाने चौकशी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

मिरज तालुक्यातून (जि.सांगली) कवठेमहांकाळ किंवा तासगांवला जोडणा-या मुख्य रस्त्याची कामे पुर्ण झाली नसल्याबाबत

(४४) * १४१०० डॉ.सुरेश (भाऊ) खाडे (मिरज) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मिरज तालुक्यातून (जि.सांगली) कवठेमहांकाळ किंवा तासगांवला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची कामे अद्यापपर्यंत पुर्ण झाली नाहीत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, करोली (टी) ते खंडेराजुरी, मालगांव ते मिरज रस्ता प्रजिमा ५६ अशा रस्त्यांची व तालुक्यातील अनेक मुख्य रस्त्याची कामे झालेली नाहीत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू रस्त्यांच्या कामांना सन २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात घेण्याबाबतचे आश्वासन मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिले होते, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदरहू आश्वासनानुसार मुख्य रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत काय,
- (५) तसेच मिरज पुर्व भागातील हा रस्ता केव्हापर्यंत पुर्ण होणे अपेक्षित आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२), (३), (४) व (५) अंशतः खरे आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज ते कवठेमहांकाळ जोडणारे प्ररामा-६, प्रजिमा-५६ व रा.मा.१५३ हे मुख्य रस्ते आणि मिरज ते तासगांव जोडणारे प्रजिमा-४०, प्रजिमा-५७ व प्रजिमा-५८ हे मुख्य रस्ते आहेत.

या रस्त्यांपैकी प्र.रा.मा.-६, हा रस्ता सद्यःस्थितीत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.

तसेच प्रजिमा-५६, रा.मा.१५३ व प्रजिमा-५७ (दर्जोन्नत झाल्याने) हे रस्ते जुलै-२०१३ मध्ये जिल्हा परिषदेकडून सा.बां. विभागाकडे हस्तांतरीत झाले आहेत.

प्रजिमा-५६ (३३.०४० किमी), रा.मा.१५३ (३२.०० किमी), प्रजिमा-४० (९.८० किमी), प्रजिमा-५७ (१०.०० किमी) आणि प्रजिमा-५८ (७.८०० किमी) अशा एकूण ९२.६४० किमी लांबीपैकी १२.४०० कि.मी. लांबीची कामे विविध योजनेतर्गत पूर्ण करण्यात आली असून ७.८२० किमी लांबीतील कामे प्रगतीत आहेत. २०.९०० कि.मी. लांबीतील कामे मंजूर असून निविदा

स्तरावर आहे. उर्वरीत लांबी डांबरी पृष्ठभागाची असून या लांबीत काही ठिकाणी पडलेले खड्डे भरून वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात आली आहे.

प्रश्नाधीन रस्त्यांवरील कामांचा समावेश अर्थसंकल्पात विविध योजनांतर्गत करून कामे पूर्ण करण्यात आली आहेत/प्रगतीत आहेत.

सद्यःस्थितीत विभागाकडे उपलब्ध अनुदानात प्रश्नाधीन रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच या रस्त्यांपैकी मजबूतीकरण व डांबरीकरण आवश्यक असलेल्या रस्त्यांची कामे निधी, निकष व प्राथम्यक्रमाने हाती घेण्याचे नियोजन आहे.

राज्याच्या शासकीय सेवेतील अपंगाची रिक्त पदे भरण्याबाबत

(४५) * १४७२८ श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याच्या प्रशासकीय सेवेतील / सरकारी नोकरीत अपंगांना ३ टक्के जागा राखीव ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील सरकारी नोकरीत अजूनही २ हजार ९३६ जागा रिक्त असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय,

- (२) व (३) मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र. ३२९४/२०१०- निलिमा अनंत सुर्वे विरुद्ध महाराष्ट्र शासन या न्यायालयीन प्रकरणीच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभागांकडून अपंगांच्या अनुशेषाबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून, त्यानुसार सद्यस्थितीमध्ये अपंगांच्या रिक्त पदांच्या अनुशेषापैकी २५५३ पदे भरण्यात आलेली असून, ६१० पदांकरीता जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. २४७६ पदांचा अनुशेष शिल्लक असून, सदर पदे भरण्याबाबत सर्व संबंधितांकडे सतत पाठपुरावा करण्यात येत आहे,
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली नसल्याबाबत

(४६) * १२७७४ श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील पाचवी ते सातवी व आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलांची शिष्यवृत्ती सन २००६ पासून देण्यात आली नसल्याचे माहे डिसेंबर, २०१४ च्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, १ कोटी ११ लाख ९० हजार ९२० रुपये इतकी शिष्यवृत्ती अद्यापही शासनाकडे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणाची दखल न घेतल्यास भोई समाज क्रांतिदलाने आंदोलन करण्याचा इशारा शासन / प्रशासनाला दिला आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणाची शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय, व त्यात काय निष्पन्न झाले
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) अंशतः खरे आहे.

विजाभज व विमाप्र प्रवर्गातील इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकत असणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पुरेसा निधी अभावी सन २००८-०९ पासून शिष्यवृत्तीचे २१७०५ अर्ज प्रलंबित आहेत. तसेच सदर प्रवर्गातील इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकत असणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थीनींच्या अर्जातील त्रुटीमुळे सन २०११-१२ पासूनच शिष्यवृत्तीचे काही अर्ज प्रलंबित आहेत.

(२) होय.

(३) बालभोई मत्स व्यावसायिक सहकारी संस्था, वर्धा यांनी इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या भटक्या जमातीतील मुलींना प्रलंबित सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळणेबाबत निवेदन दिले आहे.

(४) प्रलंबित शिष्यवृत्ती अदा करण्यासाठी अतिरिक्त निधी मिळण्याबाबत शासन स्तरावरून कार्यवाही सुरु आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. त्यांची पुर्तता महाविद्यालयांकडून करून घेऊन शिष्यवृत्ती प्रदान करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथील श्री.गणेश सहकारी बँक लि. या बँकेने गेल्या दोन वर्षांपासून ठेवीदारांचे ठेवी देणे अचानक बंद केल्याबाबत

(४७) * १५०२५ श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील श्री.गणेश सहकारी बँक लि. नाशिक या बँकेने गेल्या दोन वर्षांपासून ठेवीदारांचे ठेवी देणे अचानकपणे बंद करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, श्री.गणेश सहकारी बँकेच्या काही सभासदांच्या नावाने बोगस कर्जाचे वाटप व बनावट मुदत ठेवी कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, एकूण किती ठेवीदारांची रक्कम आतापर्यंत मिळालेली आहे,
 (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने दोषी असलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकींग रेग्युलेशन अँक्ट, १९४९ चे कलम-३५-अे अन्वये दि. २.४.२०१३ पासून बँकेच्या बँकींग व्यवहारावर निर्बंध लागू केले आहेत.

(२) होय.

(३) आतापर्यंत एकूण २५६९ ठेवीदारांना १०५०.५५ लाख इतकी रक्कम मिळालेली आहे.

(४) बँकेच्या सन २०१०-११ या कालावधीतचे फेर लेखापरिक्षण करण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१, सहकारी संस्था, नाशिक यांची नेमणूक करण्यात आली होती. जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांनी सादर केलेल्या अहवालावरून बँकेचे अध्यक्ष, श्री.माधवराव मोरे यांनी बोगस फर्म निर्माण करून कर्जदारांच्या कर्ज खात्यामधून रु. २४,३७,२४,०००/- इतक्या रकमेचा गैरव्यवहार केलेला आहे, असे दिसून आले आहे. तसेच बँकेच्या सन २०११-१२ ते २०१३-१४ या कालावधीचे वैधानिक लेखापरिक्षण मे.अे.एन.राठी अँड कंपनी सनदी लेखापाल, नाशिक यांनी केले असून त्यामध्ये लेखापरिक्षण कालावधीत बँकेच्या संचालक मंडळाने रु.८१ लाख रकमेचे बनावट कर्ज प्रकरणे बनविल्याचे आढळून आले आहे. याबाबत सनदी लेखापाल यांनी दि. २०.२.२०१५ रोजी सरकारवाडा पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे फिर्याद दाखल केली आहे. तसेच सन २०१०-११ या कालावधीच्या फेर लेखापरिक्षण अहवाल व विशेष अहवालातील गंभीर मुद्द्यांच्या अनुषंगाने संबंधितांवर नुकसानीची जबाबदारी निश्चित होण्यासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक कार्यालयाने दि.१०.४.२०१४ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम-८८ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत. कलम-८८ अन्वये चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**वांद्रे (मुंबई) येथील कलानगर मधील शासकीय विश्रामगृहात
 लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्याबाबत**

(४८) * १२८१४ श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.अशोक पाटील

(भांडूप पश्चिम) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वांद्रे (मुंबई) येथील कलानगर मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दि.०५ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास टाकलेल्या छाप्यात विविध बांधकामांची मोजमापे, पुस्तके, अनेक देयके, बँकांची स्टेटमेंट, कंत्राटदारांची कागदपत्रे, कार्यादेश, इमारत, दुरुस्ती अंदाजपत्रके अशी हजारो प्रकारची वादग्रस्त कागदपत्रे सापडल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या प्रकरणी मा.मुख्यमंत्री यांनी एसीबीच्या महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, संबंधित प्रकरणाची चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शासनाने दोषीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

- (२) हे खरे नाही.
- (३) चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीनुसार ११ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, पुढील चौकशीची कार्यवाही प्रगतीत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोकण भवन जात पडताळणी कार्यालयात जात
पडताळणीची प्रकरणे प्रलंबित असल्याबाबत**

(४९) * ६९६२ श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोकण भवन जात पडताळणी कार्यालयात हजारो जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जात पडताळणी संशोधन कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे जात पडताळणीला विलंब होतो, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची तसेच महाविद्यालयातील प्रवेशाची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, जात पडताळणी प्रकरणे निकालात काढण्याबाबत शासन स्तरावरून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) अंशतः खरे आहे.

- (२) हे अंशतः खरे आहे. परंतु प्रामुख्याने जाती दाव्यांच्या काही प्रस्तावांमध्ये कागदपत्रांची कमतरता, अपुरे पुरावे यामुळे संबंधित व्यक्तींकडून पत्रव्यवहार करून आवश्यक ते पुरावे मागवावे लागतात. शंकास्पद प्रकरणामध्ये पोलीस दक्षता पथकाकडून चौकशी केली जाते. त्यामुळे प्रकरणे निकाली काढण्यास उशीर होतो.
- (३) खरे आहे.

जातपडताळणी प्रमाणपत्रासहीत इतर कागदपत्रे नसल्यामुळे शिष्यवृत्तीचे काही अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.

- (४) प्रलंबित प्रकरणांची संख्या व अपुरा कर्मचारीवर्ग यांचा समन्वय साधून तसेच अतिरिक्त कार्यभार देऊन व वेळोवेळी विशेष मोहिमा आयोजित करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची कार्यवाही युध्दपातळीवर करण्यात येत आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

राजुरा (जि.चंद्रपूर) येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना तसेच स्थानिकांना कंत्राटी कामावर अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये घेण्याबाबत

(५०) * १४८२२ अॅड.संजय धोटे (राजुरा) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राजुरा (जि.चंद्रपूर) येथील औद्योगिक कंपनी मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना व स्थानिकांना अग्रक्रमाने कंत्राटी कामावर अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये घेण्याचे ठरले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, स्थानिक बेरोजगारांना घेण्यात आले नाही, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाचे निकषाप्रमाणे अग्रक्रमाने किती बेरोजगारांना घेण्यात आले आणि किती बेरोजगार बाकी आहेत यांची चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे व उपाययोजना काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

राजुरी (जि.चंद्रपूर) येथील अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये स्थानिक लोकांचे प्रमाण शासन निर्णय दिनांक १७/११/२००८ नुसार राखण्यात आलेले आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी व अधिकासाह कर्मचाऱ्यांने बनावट देयकाच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याबाबत

(५१) * १४१०१ डॉ.सुरेश (भाऊ) खाडे (मिरज) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील जिल्हा समाजकल्याण अधिकारी व अधिकासाह एका कर्मचाऱ्यांने बनावट देयकाच्या माध्यमातून ५५.२९ लाखांच्या निधीचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे माहे मार्च, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, समाजकल्याण विभागातून होणारे शिष्यवृत्ती वाटप, आंतरजातीय विवाह अनुदान, वसतिगृह अनुदान वाटपात ५५.२९ लाखाचा घोटाळा झाला असून समाजकल्याण अधिकारी शोभा कुलकर्णी यांची खाते निहाय चौकशी सुरु आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, समाजकल्याण अधिकारी कुलकर्णी यांनी कामात कसुर, दलित वस्ती, प्रस्ताव गायब करणे घोटाळा, आंतरजातीय विवाह जोडण्याना अनुदान घोटाळा, वसतिगृह अनुदान वाटप घोटाळा केला आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, अधिकारी व अधिकाकाकडून किती रक्कम वसुल करण्यात आली व त्यांच्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे,
- (५) नसल्यास, शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सांगली अंतर्गत विविध योजनांमध्ये रु.३५.०५ लक्ष इतक्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या तपासणीमध्ये सकृत दर्शनी निदर्शनास आलेले आहे.

(२), (३), (४) व (५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या तपासणीमध्ये सदर अपहारास संबंधित अधीक्षक व कनिष्ठ सहायक (लेखा) हे जबाबदार असल्याचे निदर्शनास आलेले असून, या कर्मचाऱ्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन, सांगली येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांनी निलंबित केलेले असून, त्यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कार्यकारी प्रस्तावित आहे. अपहारीत रक्कमेपैकी संबंधित अधिकाकाकडून रु.१९,९८,६००/- व कनिष्ठ सहायक (लेखा) यांच्याकडून रु.५६,०००/- इतकी रक्कम वसुल करण्यात आलेली आहे.

या प्रकरणी झालेल्या या अनियमिततेबाबत संबंधित जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्रीमती शोभा कुलकर्णी, यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित आहे.

**अनुसूचित जाती व अन्य दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शासकीय
वसतीगृहात प्रवेश दिला जात नसल्याबाबत**

(५२) * १४७३४ श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व अन्य दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी पदविका व पदवीच्या दुस-या वर्षात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश दिला जात नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये उघड झाले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त अभियांत्रिकी व तांत्रिकी (आय.टी.आय.) मधील विद्यार्थ्यांना असे वसतीगृहातील प्रवेश नाकारण्याची कारणे काय आहेत,
- (३) उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) अभियांत्रिकी तसेच इतर तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्रत्येक शासकीय वसतिगृहामध्ये निश्चित करून दिलेल्या कोट्यानुसार प्रवेश देण्यात येतो.

तथापि, डिप्लोमा पूर्ण होऊन अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व आयटीआय उत्तीर्ण होऊन पॉलिटेक्निकच्या व्दितीय वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या प्रचलित धोरणात बदल करण्याची बाब विचाराधीन आहे.

**विधान भवन
मुंबई.**

**डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा**

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.